



**CSMSS**  
CHHATRAPATI SHAHU MAHARAJ SHIKSHAN SANSTHA'S  
**COLLEGE OF POLYTECHNIC,**

Kanchanwadi, Paithan Road, Aurangabad.  
Ph.No. (0240) 2646402, 2646404 Fax No. (0240) 2646222  
Website :- www.csmsspoly.com, www.csmss.org  
Email : office@csmsspoly.com, csmsspoly@gmail.com



(Approved by AICTE & DTE (Govt. of Maharashtra), Affiliated to MSBTE Mumbai)  
DTE CODE : 2176 MSBTE CODE : 1152

दि: २४/०६/२०२२

## बातमी

### छत्रपती शाहू पॉलिटेक्निक व मसिआमध्ये सामंजस्य करार :

औरंगाबाद :-महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी ६ आठवड्यांचे इंट्रानट ट्रेनिंग देण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित करून उद्योजकता वाढीस लागावी याकरीता कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकने मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर (मसिआ) सोबत सामंजस्य करार केला. यावेळी कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे व मसिआचे अध्यक्ष श्री.किरण जगताप यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाचे उपसचिव श्री. अक्षय जोशी, सहाय्यक सचिव सोळंकी, मसिआचे सचिव राहुल मोगले, उपाध्यक्ष अनिल पाटील, भगवान राऊत, एस. बी.एन.एम.पॉलिटेक्निकचे

प्राचार्य डॉ. डी.ए. कुलकर्णी तसेच एम.आय.टी. पॉलिटिकलसह इतर कॉलेजचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

एम.एस.बी.टी.ई.ने सदरील उपक्रम राबविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हानिहाय नोडल सेंटर तयार केले असून औरंगाबाद जिल्ह्यासाठी लिडिंग इन्स्टिट्यूट म्हणून सी.एस.एम.एस.एस पॉलिटिकलची निवड करण्यात आलेली आहे. तसेच लिडिंग इंडस्ट्री म्हणून मसिआची निवड करण्यात आलेली आहे. मसिआ अंतर्गत एक हजार पेक्षा जास्त इंडस्ट्री असून यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ट्रेनिंग घेण्याकरिता मदत होणार आहे. इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेलच्या माध्यमातून विविध नामांकित उद्योगांसोबत केलेल्या करारांच्या माध्यमातून ट्रेनिंग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्लेसमेंट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली जाणार आहे. त्याचप्रमाणे सदरील करारांतर्गत विद्यार्थ्यांना उदयोजकता प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य व्यासपीठ निर्माण होईल असे मत प्राचार्य डॉ.गणेश डोंगरे यांनी व्यक्त केले. तसेच या करारांतर्गत अकॅडमिक इंडस्ट्री इंटरॅक्शन अॅक्टिव्हिटीझ, उदयोगांना भेटी व प्रशिक्षण, इंटरनॅशनल, प्लेसमेंट, लाइव्ह प्रोजेक्ट्स, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम , तज्ञ

मार्गदर्शकांची व्याख्याने, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड कन्सल्टन्सी, त्याचप्रमाणे उद्योगांची वर्तमान परिस्थितीत गरज व सामाजिक गरजांची पूर्तता करण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मसिआचे अध्यक्ष श्री. किरण जगताप यांनी व्यक्त केले .

उद्योजक बनण्यासाठी केवळ भांडवलाची उपलब्धता असून चालत नाही तर विद्यार्थ्यांना विविध स्वरूपाची कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे .त्याचप्रमाणे कोणत्या क्षेत्रांमध्ये करिअर करायचे आहे हे सर्वप्रथम ठरवून त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व आत्मविश्वास असणे गरजेचे असल्याचे मत श्री. अक्षय जोशी यांनी मांडले.

सदरील उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ विभागीय कार्यालयाचे उपसचिव श्री. अक्षय जोशी, प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, मसिआचे अध्यक्ष श्री. किरण जगताप यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी विभागातील विविध तंत्रनिकेतनचे प्राचार्य तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. यामध्ये आय.क्यु.ए.सी कॉर्डिनेटर प्रा.

अनिकेत सोनवणे, अकॅडमिक इंचार्ज प्रा. संदीप मदन तसेच सर्व विभागप्रमुख यामध्ये प्रा. हरिष रिंगे, प्रा. सचिन काकडे, प्रा. चंद्रशेखर रहाणे, प्रा.माधव नरंगले,प्रा.विजय शेळके, प्रा.सागर आव्हाळे, प्रा. धनश्री लाहोरे यांची उपस्थिती होती.



सामंजस्य करार करतेवेळी छत्रपती शाहू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. गणेश डोंगरे, म.रा.तं.शि.म.वि.का. चे उपसचिव अक्षय जोशी, मसिआचे अध्यक्ष किरण जगताप व इतर.

